

कामगार विभागाच्या अधिपत्याखालील
कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान
संस्थेचे बळकटीकरण करणे या योजनेस
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
शासन निर्णय, क्र.एमएलआय-०३/२०१०/प्रक्र. ५/कामगार-१
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :- ०७ फेब्रुवारी, २०११.

वाचा :- १) प्रबंधक, कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्था यांचे पत्र
क्र. मश्रविसं/३४२८/दि.२०.०७.२०१०

प्रस्तावना :-

वार्षिक योजना २०१०-११ च्या मध्यावधी आढाव्याच्या वेळी नियोजन विभागाने कामगार विभागाच्या सन २००९-२०१० मधील ज्या योजनांतर्गत योजनांमध्ये साधर्म्य आहे, अशा योजनांचे एकत्रिकरण करण्याचे निदेश दिलेले होते. सन २०१०-११ मधील पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - राज्ययोजना “ १)सदर संस्थेच्या बळकटीकरणाकरीता संस्थेच्या विद्यमान प्रेक्षागृहाचे आधुनिकीकरण करणे, २) विद्यमान वसतीगृहाचे व निवासी इमारतीचे नुतनीकरण करणे, ३)कामगारांसाठी अल्पमुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करणे, ४) विद्यमान ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करणे, ५) संस्थेचे बळकटीकरण करण्याच्यादृष्टिने अन्य योजना राबविणे,” या सर्व योजनांचे एकत्रितकरण करण्याचे संचालक, कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्था, मुंबई यांनी प्रस्तावित केलेले आहे. त्यानुसार प्रस्तावित केलेल्या योजनांचे एकत्रिकरण करुन महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्थेचे बळकटीकरण करणे ही एकच योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.त्याअनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे :-

शासन निर्णय :-

या विभागाने नियोजन विभागाने सुचित केल्यानुसार १) कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्थेच्या बळकटीकरणाकरीता संस्थेच्या विद्यमान प्रेक्षागृहाचे आधुनिकीकरण करणे २) विद्यमान वसतीगृहाचे व निवासी इमारतीचे नुतनीकरण करणे, ३)कामगारांसाठी अल्पमुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करणे, ४) विद्यमान ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करणे, ५) संस्थेचे बळकटीकरण करण्याच्यादृष्टिने अन्य योजना राबविणे

या योजनांचे एकत्रीकरण करून महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेचे बळकटीकरण करणे ही एकच योजना राबविण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यांत येत आहे.

२. सदर योजनेत खालील बाबींचा समावेश करण्यांत येत आहे :-

१) सदर संस्थेच्या बळकटीकरणाकरीता संस्थेच्या विद्यमान प्रेक्षागृहाचे आधुनिकीकरण करणे :- कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेचे मुंबई येथील मुख्यालयाच्या ठिकाणी २५० व्यक्तींची आसनक्षमता असलेले सभागृह आहे. हे सभागृह वेगवेगळे प्रशिक्षक /सभा व बैठकीसाठी वापरण्यात येत असून या सभागृहामध्ये खुर्च्या आणि काही विद्युत उपकरणांसह वातानुकूलित यंत्रणा, ध्वनिक्षेपण व दृक्श्राव्य व्यवस्था करणे आवश्यक आहे.त्यासाठी कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्थेच्या विद्यमान प्रेक्षागृहाचे आधुनिकीकरण करणे.

२) विद्यमान वसतीगृहाचे व निवासी इमारतीचे नुतनीकरण करणे :- संस्थेच्या मुंबई येथे मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांकरीता म्हणून फक्त ३६ विद्यार्थ्यांसाठी पुरेल असे निवासी वसतीगृह आहे. महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेमध्ये कामगार आयुक्त कार्यालयाच्या अधिपत्याखालील अधिकारी आणि कर्मचा-यांचे तसेच कामगार संघटनांचे कार्यकर्ते यांच्याकरीता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. सदर प्रशिक्षण कार्यक्रम निवासी स्वरूपाचे घेण्यासाठी प्रशिक्षणार्थींच्या निवासाची सोय करणे आवश्यक आहे. त्याकरीता विद्यमान वसतीगृहाचे, संस्थेतील निवासी इमारतीचे नुतनीकरण व विस्तार करणे.

३) कामगारांसाठी अल्पमुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करणे :- जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थ व्यवस्थेमध्ये विविध नविन क्षेत्रे विकसित होत आहेत. त्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेतील प्रशिक्षित मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेवून संस्थेमार्फत अल्प मुदतीचे विविध अभ्यासक्रम किंवा नवीन योग्य अभ्यासक्रम या योजनेतून विकसित करून त्यानुसार प्रशिक्षण देणे.

४) विद्यमान ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करणे :- महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या विद्यमान ग्रंथालयात पुस्तकांची वाढती संख्या समाविष्ट करण्यासाठी अभिलेख कक्षामध्ये आधुनिक पध्दतीने ग्रंथांचे जतन करण्यांत येईल. यासाठी ग्रंथालयाचे आवश्यकतेनुसार आधुनिकीकरण करून विस्तारीकरण करण्याची कार्यवाही करणे.


५) कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेचे बळकटीकरण करण्याच्यादृष्टिने अन्य योजना राबविणे.

राज्यातील कामगारांच्या कल्याणासाठी आवश्यक असतील असे प्रशिक्षणवर्ग राबविणे. तसेच कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेचे बळकटीकरण करण्याच्यादृष्टिने संस्थेस आवश्यक असणारी साधनसामुग्री संस्थेस उपलब्ध करून देणे,अशी योजना तसेच तत्सम योजना राबविणे.

३. या प्रयोजनासाठी होणारा खर्च मागणी क्र.के-४,मुख्यलेखाशिर्ष २२३०-कामगार व सेवायोजन, ०१ कामगार, २७७ शिक्षण (००)(१२) महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेचे बळकटीकरण करणे (२२३० ५८०१) या लेखाशिर्षाखाली त्या-त्या वर्षी मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात येईल. तसेच या योजनेसाठी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेचे संबंधीत आहरण व संवितरण अधिकारी काम पहातील.या योजनेअंतर्गत उपलब्ध नियतव्ययातून उपरोक्त उद्दीष्टांसाठीच खर्च करण्यात येईल याची संबंधितांनी कृपया दक्षता घ्यावी.

४. प्रस्तुत शासन निर्णय नियोजन विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२१५/१४६२,दिनांक २८/१०/२०१० तसेच वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक-संदर्भ क्र.११३०/व्यय-१६/१०, दिनांक २/११/२०१० ला अनुलक्षून तसेच वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८, भाग मधील उपविभाग तीन अनुक्रमांक ४ परिच्छेद क्र.२७(२) अनुसार योजनेला प्रशासकीय मान्यता देण्याबाबत प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(डॉ.कविता गुप्ता)
प्रधान सचिव (कामगार)

प्रति,

संचालक, कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था,परेल,मुंबई-३२.

प्रत,

मा.मंत्री (कामगार)यांचे खाजगी सचिव,मंत्रालय,मुंबई.

मा.राज्यमंत्री (कामगार)यांचे खाजगी सचिव,मंत्रालय,मुंबई.

प्रधान सचिव(कामगार), यांचे स्वीय सहाय्यक ,उ.ऊ.वका. विभाग ,मंत्रालय, मुंबई.

महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता /लेखापरीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई.

महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई

निवासी लेखा अधिकारी, मुंबई

वित्त विभाग / व्यय-१६ व नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (प्रशासन-१/५), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई

✓ निवडनस्ती (कामगार-१)